

नारी जागरण

ओम वी.बी.

आभार

इ साहित्या चे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी एडिटिंग , बुक कवर आणि त्या सर्वांचे आभार ज्यांनी या पुस्तकाला बनविण्यास मदत केली त्यांचे ही आभार व्यक्त करतो.

समर्पण

भारतीय नारी आणि वाचकांना हे
पुस्तक समर्पित करतो.

लेखका विषयी :-

नाव : ओम वी.बी.

पत्ता: दिंडोरी , नाशिक

Gmail_ID: ombhosale641@gmail.com

Instagram: @Omkumarbhosale90

भारतीय स्त्री

विविधतेने नटलेला आपला देश काही प्रमाणात पूर्वीच्या चुकीच्या परंपरांना विसरू शकला नसेलही . माणसाला माणूस पण देण्याकरिता कोणता ही धर्म समोर आला नाही. माणसालाच त्या तुरुंग , अनिष्ट रूढींना झुगाराव लागत. याचाच अर्थ माणूस च माणसाच्या कामी येतो वा "तोच व्यक्ती किंवा जमात जी की गुलाम बनवण्यात आली आहे. त्या परंपरांना पूर्णतः तो तेव्हाच नष्ट करू शकतो जेव्हा त्याच जमातीच्या लोकांनी विरोध किंवा

लढा दिला." ही काही व्याख्या नाही तर सत्य आहे. स्त्री ही याच मार्गाचा उपयोग करून स्वतःच हित , माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवू शकते. स्त्रीला न्यायाचा अधिकार मिळून फायदा नाही जोपर्यंत समाज विचार परिवर्तन करीत नाही.

स्त्री आजही काही प्रमाणात अशिक्षित दिसून येते या विषयाला आपण टाळू शकत नाहीत. काही स्त्रियांना तर याची जाणीव देखील नाहीय की त्याचे शोषण होत आहे. प्रश्न आता अज्ञानाचा नाही तर मनुष्य म्हणून जगणाऱ्या भोळसट , लाचार स्त्री चा आहे. ती पुरुषाच्या हातातील एक बाहुली असल्या प्रमाणे राहते. हा तर स्त्री वर अमानुषपणे

लादल्या जाणाऱ्या धर्माच्या बेढ्या आहेत ज्यांनी मर्यादा आणि बंधनाचा कौल स्त्रीचे शोषण होण्या करीता बनवला .

अश्या धर्माचा धिक्कार असावा जो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही सोबतच समानतेचा अधिकार सुध्दा देत नाही. सर्व तरुण युवक आणि युवतींना पाश्चात्य देशांचं सदैव आकर्षण राहिलेलं आहे आणि त्याच मुळे बऱ्याचदा तरुण युवक युवती त्यांच्या रिती रिवाजांची नक्कल करतात. खरतर अस करायला नकोय कारण कदाचित त्या रिती रिवाज पश्चिमी देशांना अनुकूल असतील आपणाला नाहीत.

आजही स्त्रीला घर आणि स्वयंपाक खोली या व्यतिरिक्त काही माहित नसत. यावर

सविस्तर पुढे बघणारच आहोत. जर स्त्री म्हणून जन्माला आलोय म्हणून फक्त लग्न आणि त्यानंतर मुलं जन्माला घालणारी स्त्री म्हणून जगणार आहात काय ? असे जर जगलात तर तुमच्या जगण्याला काही अर्थच राहणार नाही? जी स्त्री गावाची सरपंच होते तिला फक्त निवडून येण्याचा अधिकार आहे , बाकी काम तर त्या स्त्री चा पतीच सांभाळतो. आता यात कुठे पूर्णतः स्वातंत्र्य दिसून येते ? अधिकार मिळाला आहे पण मानसिक दुबळेपणा आणि लाचारी मुळे तुमची असली परिस्थिती होते. तुम्हाला तुमच्या सारख्या होतकरू , निष्ठावान स्त्रियांना जाग करायचं आहे जर तुम्ही स्वावलंबी असाल तर कारण हे काम

खरतर त्यांच्याच करीता आहे. क्रांतीची गरज पुन्हा एकदा आहे. जोपर्यंत स्त्री खंबीर होत नाही आर्थिक , सामाजिक स्वावलंबी होत नाही तुम्हाला त्या प्रत्येक गरीब दुबळ्या स्त्रीला मदत करण गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रियांना सोने , चांदी अर्थात दागिन्यांच्या मोहा पायी कळतं नाही की यात त्यांचा आवाज दाबला जातोय. कारण पुरुषांना चांगलच ठाऊक आहे की जो पर्यंत स्त्री ची स्तुती होत नाही ती राजी होणार नाही आणि बऱ्याचदा तुमचा मोहच तुमचं स्वातंत्र्य हेरून घेत असत. स्त्रीला मी दोष देत नाहीय खरा दोष पुरुषांचा आहे. त्यांनीच आपल्या भल्याकरिता नियम लागू केले असावे. सर्व धर्मांचे नियम स्त्रियांकरिता आहेत.

पण कोणत्याही स्त्रीचा उपयोग धर्मातील नियम बनिविण्या करीता झाला नाही. हास्यास्पद वाटण्या जोगे आहे ना. पुरुष स्त्री च्या आकर्षणाला स्वतः ला रोखू शकला नाही , म्हणून त्याने स्त्री अपवित्र आहे असे संबोधले.

कारण हे एक सत्य आहे स्त्री च्या अकर्षणाला कुणीही चुकलेला नसावा असे माझे वैयक्तिक मत आहे.

आज वडील आणि मुलीचा जसा सहज संबंध आहे तसा शंभर वर्षांपूर्वी नव्हता. याचाच अर्थ तुम्ही सांसारिक स्त्री होऊन नाही तर सामाजिक प्रेरणे करीता योगदान द्या. कारण स्त्रीचं आहे जी जगाला सहिष्णुतेचा , समतेचा ध्यास देऊ शकते.

समानतेचा अधिकार

बोटावर मोजता येतील एवढ्याच स्त्रिया आज स्वावलंबी बघायला मिळतील. आर्थिक आणि सामाजिक स्वरूपात स्वावलंबी होणे प्रत्येक स्त्रीला गरजेचे आहे. पर्दा प्रथे विषयी तर नक्कीच ठाऊक असेल . त्या प्रथेमुळे स्त्री सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकत नसे तसेच कुणाशीही बोलण्याचा अधिकार नव्हता. यामुळे स्त्रीला कसे कळणार की, स्वतंत्रता तिचा मौलिक अधिकार आहे ? त्या कुरितींना नष्ट करणे गरजेचे होते , करायलाच हवं कारण किती दिवस सहन करणार . प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथा कशा वाईट असू शकतात ? असा ही

काहींना प्रश्न पडेल. परंतु कोणतीही गोष्ट प्राचीन असल्याने सत्यच असेल किंवा नुसत प्राचीन असल्याने ती चांगल्या करीता आहे असे कशा वरून समजत आहात ? नुसती प्राचीन असल्याने ती खरीच असेल असे समजन मूर्खा सारखेच होईल. प्राचीन प्रथेतील ज्या पौष्टीक गोष्टी आहेत त्यांचे जीवनात अवलंबन करा आणि ज्या कुरित्या असतील त्यांना बाजूला सारा , नष्ट करा.

पहिले पर्द्याच्या नावावर स्त्रियांना लपवून , झाकून त्यांचे शोषण केले गेले आणि अता फॅशन च्या नावावर; पुरुषांच्या द्वारे स्त्री ची उन्नती होण शक्य नाहीय , तिला स्वतःच तिच्या हक्कासाठी लढावं लागेल. आता तिच्या

कडे हक्क तर आहे , पण बऱ्याच प्रमाणात ते हक्क कौटुंबिक जीवनाच्या सुखा करीता करतात. पुरुषां पेक्षा स्त्री मध्ये सहनशीलता , धैर्य , त्याग , आत्मसंयम , मेहनत करण्याची क्षमता अधिक असते. जर स्त्री पुरुषांच्या तुलनेत अधिक शीलवान , गुणवान असेल तर तिचा देखील अधिकार आहे , की तिला देखील स्वातंत्र्य द्यावे जितके की मुलाला , पुरुषाला देता.

आई वडील जे काही करतात तुमच्याच भल्यासाठी

प्रत्येक तरुणी ला घरच्यांनी विरोध केला की , तिला ते शत्रू वाटायला सुरु होतात. खास करून प्रेम प्रकरणात , एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की आई वडील तुमच्याकरिता कधीही काहीही जे करता ते तुमच्या च भल्यासाठी .त्यामुळे त्यांना अस पोरक करन खरतर अयोग्यच आहे. तुम्ही जे काही करता ते आई वडिलांना ही सांगत जा ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील अशी माझी खात्री आहे. अनुभव जीवनात येतात पण तुटलेलं मन जोडल्या जाणं खूप कठीण असतं अगोदर ते सावरा. माता पित्यांनी मुलांना समजून

घ्यायला हवे. काळ बदलतो आणि आपण आपल्या विचारांना अपडेट ठेवण गरजेचं आहे आपल्या मुलांशी मैत्रीचे संबंध टिकवायला. हे कर्तव्य आई वडिलांचे आहे. पण प्रत्येक तरुणीने आपल्या आई वडिलांचा निर्णय घ्यावा त्यांचा नकार दर्शवला जात असेल तर तुम्ही देखील त्यांच्या नकाराला सहमती द्यायला हवी अथवा सिद्ध करून दाखवा जेणे करून त्यांना विश्वास येईल. परंतु या व्यतिरिक्त पुढे जाऊन तुम्ही काहीही करू नये. ही माझी आग्रहाची विनंती आहे.

विवाह

विवाह एक पवित्र बंधन आहे. ज्यामुळे दोन व्यक्ती जवळ येतात नव्या सुरुवाती साठी , नव्या जीवनासाठी . आता या पवित्र बंधनाला देखील काही लोकांनी व्यापार केलाय ? एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे जसा की बाल विवाह होणे जसे गुन्हा आहे , पाप आहे तसेच लग्नाच्या आड मुलींना विकून देखील महा पाप आहे , मोठा अपराध आहे. आज आपल्या देशाची अशी अवस्था आहे ज्यात आत्मसंयमा ची कोणतीही प्रेरणा मिळत नाही.

पतीची निवड करताना त्याचा रंग , रूप नाही तर चारित्र्य बघा , ज्ञान बघा , पैसा नाही . काही काळ त्यासोबत राहून बघा , कारण बऱ्याचदा फसगद सुध्दा घडून येते त्यामुळे be alert , सतर्क रहा. ज्या मुळे तुम्हाला त्याचे व्यक्तित्व कळेल. निवड करताना आदर , स्नेह , समजदार पणा आदी. इत्यादी, गुण असतील तर समजा की भाग्यच लाभलं. अशा व्यक्ती सोबत तुम्ही सुखाचे जीवन जगू शकता आणि जीवन सार्थक होण्याचा ही भास होईल. हंडा प्रथेची व्यवस्था मोडीत काढण्यासाठी स्त्रियांनी लग्नास नकार द्यायला हवा. लग्नाच्या विनाकारण खर्चा ला बळी न पडता सामान्य पद्धतीने लग्न केल्यास पैसा वाचेल , आणि तोच पैसा सांसारिक

जीवनासाठी उपयोगी पडेल किंवा दान म्हणून शाळा , हॉस्पिटल ला द्यावा.

जर सज्जन व्यक्ती लग्नाकरिता मिळत नसेल किंवा तुम्हाला समजणारा व्यक्ती मिळत नसेल तर लग्न नाही केलं तरी काही हरकत नाही. कुणा सोबतही संसार थाटण तुम्हाला कमजोर करेल , गुलाम बनवेल? त्यापेक्षा लग्न न करून हिताचे ठरेल कारण आपल्या इर्द गद्द तुम्हाला असेही कुटुंब दिसेल ज्यात त्यांनी नाईलाजाने लग्न केलं. पण त्यामुळे पुढे , जीवन जगताना संसारात समस्या निर्माण होतात , मार झोड होते , गलिच्छ शिव्या दिल्या जातात. नाईलाज पण तुम्हाला जिवंत पणे मारून टाकतो. दुर्भाग्य वश अशा स्त्रिया लाचार होतात .

तुमचा जन्म काय फक्त लग्न करून संतती , मुलांना पैदा करण्या साठी झाला आहे का ? जरी तुमचे लग्न झाले असेल किंवा होणार असेल लक्षात असूद्या की , पती हा मित्र होऊ शकतो परंतु गुरु , परमेश्वर नाही. ही उपाधी देऊन तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. कोणत्याही प्रकारे पुरुष असा अंकुश नाही लावू शकत कारण ती एक सहयोगिनी आहे , साथीदार आहे , गुलाम नाही. शारीरिक संबंध तेव्हाच व्हायला हवेत जेव्हा दोघांचीही इच्छा असेल अन्यथा नाही. जगाची सर्व धार्मिक आणि सामाजिक नियम स्त्री साठी आहेत , परंतु त्यांचं योगदान काहीच नाही. Periods (धार्मिक पाळी) होण , विधी विधानाशी

काहीही संबंध नाहीय. आई वडील हे मुलाला , बाळाला पृथ्वीवर आणण्या साठी फक्त माध्यम आहेत , विधाता नाहीत. लग्न जर फक्त काम क्रिडे करीता करत असाल तर लग्न करूच नये , काम क्रीडा करीता लग्न करणे , हे लग्न नाही तर व्यभिचार आहे.

लहान मुलांच्या समोर लग्न या विषयावर चर्चा होत कामा नये , त्यांना लग्न , विवाह करीता उत्तेजीत करू नये . मोठे झाल्यास किंवा वयात आल्यास आपला अनुभव त्यांच्याशी शेअर करा .

स्त्री उजागर

ईश्वराची सर्वात सुंदर कृती स्त्री आहे.
पवित्र स्त्रिया नसतील तर पवित्र पुरुष
होन शक्य नाहीय.जो पर्यंत पुरुष आपली
पशुता , दुष्टता सोडत नाहीत तो पर्यंत
समाजात वैश्या देखील असतील.

आत्मबल आणि व्यक्तित्व कमजोर ,
दुर्बल , अशक्त का आहे ?
याच उत्तर एकच आहे , तुला करायचं
काही वेगळं आहे पण करतेस काही
वेगळच . कुणाला भीत आहात ? लोकांना
, त्याचं काय. , तू चांगली बन , लोकांना
वाटावं म्हणून नाही .

प्रकृतीचा नियम आहे की , प्रत्येक
मनुष्य , मानव सुंदर दिसण्याची आशा

जोपासतो , सुंदर दिसण्याची इच्छा असते. पण त्या सौंदर्याचा काय फायदा ज्याने शरीराची आत्मा कमजोर होते ?

हे पुस्तक देखील वाचा

धर्म के बाद भी

किंवा

धर्म के बाद भी Om VB | Pdf |
epustakalay

(नोट: वरील पुस्तक डाउनलोड करण्यासाठी त्या नावावर क्लिक किंवा टच करा.)

